

THRU ONLINE FILING

September 27, 2024

BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 023
Scrip Code – 524494

National Stock Exchange India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra – (East). Mumbai-400051. Scrip Code: IPCALAB

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Notice to the shareholders of the Company in respect of transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the Newspaper Notice (published in Business Standard & Navshakti), issued to the shareholders of the Company in respect of transfer of equity shares to the IEPF Authority in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

Kindly take the same on your records.

Thanking you, Yours faithfully,

For Ipca Laboratories Limited

Harish P. Kamath Corporate Counsel & Company Secretary

Encl: a/a

Ipca Laboratories Ltd.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे कळविण्यात येते की, माझा एक अशिल **जुना सर्व्हे क्र.१३, नवीन सर्व्हे** क्र.३३, हिसा क्र.३८, मापित ७०० चौ.मी. महसूल गाव - डोंगरी, तालुका व जिल्हा - ठाणे मधील, एका श्री. कल्पेश के. जैन आणि मिस्टर रेनॉल्ड जे. मेंडोन्का, स्पष्ट आणि विक्रीयोग्य शीर्षकासह, कोणत्याही स्वरूपाच्या सर्व भारांपासून मुक्त असलेली मालमत्ता अधिग्रहण करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत.

विक्री, भाडेपट्टी, भाडेकरू, परवाना, गहाण धारणाधिकार किंवा वरील मालमत्तेच्या संदर्भात किंवा विरुद्ध कोणत्याही आक्षेपांसह, कोणत्याही स्वरूपाचा दावा किंवा मागणी याद्वारे कोणतेही शीर्षक, हक्क, हित किंवा लाभांचा दावा करणारी कोणतीही व्यक्ती/मला ''लीगल पॉइंट'', जी/२-अ, कोमल टॉवर, पटेल नगर, भाईंदर (प), पिन -४०११०१ वर लिखित स्वरुपात, कागदपत्रांच्या किंवा लेखनाच्या रीतसर प्रमाणित प्रतींसह माहिती देणे आवश्यक आहे ज्यावर असा आरोप आहे. दावा किंवा हक्क टिकन राहिल्यापासन किंवा अशा आक्षेपांना १४ दिवसांच्या आत अयशस्वी झाल्यास असे मानले जाईल की असा कथित हक्क, दावा, सोडला, त्याग, केला आणि सर्व हेत् आणि उद्देशांसाठी अस्तित्वात नाही आणि माझा अशिलांवर वरील जिमनीच्या मालमत्तेच्य संपादनाच्या व्यवहारास पढे जाईल.

सं/क्र/पीएन/०९२४/२०२४. अमित पारेख २४ सप्टेंबर २०२४ (खरेदीदारासाठी वकील)

जाहीर सूचना

सूचना दिली जाते की, माझे अशिल विक्रेता श्रीमती उषा सतीश लखानी आणि श्री समीर सतीश लखानी यांच्याकडन फ्लॅट क्रमांव /३२ एकूण ५४९ चौ.फुट कार्पेट एरिया ०८ व्या मजल्यावरील मिलन बिलिंडग, न्यू आयडियल को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., ८७, तारदे रोड, मुंबई ४०००३४ येथे खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत सदर सोसायटीचे ५०० शेयर प्रत्येकी ५० रुपये देय क्रमांक ३१५०१ ते ३२००० (दोन्ही समाविष्ट) शेयर प्रमाणपत्र क्रमांक ६४ दिनांक १९.०९.१९६६ अंतर्गत आहेत (सदर शेयर म्हणून जेथे संदर्भित केलेले आहे), तसेच सिंकिंग फंड प्रमाणपत्र क्रमांक १९६ अंतर्गत आहे. सदर फ्लॅटस. शेयर आणि सिंकिंग फंड यास एकत्रीतपणे येथे संदर्भित केल्यास सदर परिसर म्हणन ओळखले जाईल. जर कोणत्याही व्यक्तीला सदर परिसराच्या बिक्री, विनिमय, गहाण विश्वस्त, भेट, कब्जा, रहिवाशी, वारसा लीज. उप-लीज किंवा अन्य कोणत्याई प्रकाराने दावा असल्यास, त्यांनी नुकत्याच जाहीर सुचनेच्या प्रकाशनानंतर १४ दिवसांच्या आत कागदपत्रासह लिहन खालील पत्त्यावर कळवावे: ऑफिस क्रमांक १, प्रथम मजला, फाईन मॅन्शन, २०३ डी एन. रोड, फोर्ट मुंबई - ४००००१, अन्यथा दावे असतील ते मान्य केले जातील नाहीत आणि/किंवा त्यागलेले समजले जातील आणि विक्री कोणत्याही दाव्याचा विचार न करता पूर्ण केली जाईल.

दिनांक: २४ सप्टेंबर, २०२४ सही / श्री मनीष मालपानी

फॉर्म क्र. सीएए.2 किपनी अधिनियम, 2013 च्या कलम ५२ सहवाचता कलम ६६ आणि राष्ट्रीय कंपनी कायदा

खरेदीदारांचे वकील

प्रक्रियेच्या) नियम, 2016 च्या नियम 3(3) नुसार] राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ

न्यायाधिकरणाच्या शेअर भांडवल कमी करण्याच्या

कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 66 सह वाचून कर्लम 52 आणि कंपनी अधिनियम. 2013 च्या इतर लागु असलेल्या

तरतुदी आणि त्यानुसार तयार केलेले नियम आणि OCS ग्रुप (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या इक्विटी शेअर भांडवल कमी करण्याच्या बाबतीत

कंपनी याचिका क्रमांक CP/119 (MB) 2024

OCS ग्रुप (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत मान्यतापाप्त कंपनी आणि जिर्च नोंदणीकृत कार्यालय ए-502, ठाणे वन, डीआयएल कॉम्प्लेक्स, तत्वज्ञा विद्यापीठासमोर, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम -U74999MH2011FTC262738 याचिकाकर्ता कंपनी

ocs ग्रुप (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या इक्विटी शेअर भांडवल कमी करण्याच्या

संदर्भात सूचनेचे प्रकाशन आपणास संचित करण्यात येते की 3 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ("न्यायाधिकरण") येथे एक याचिका ई-फाइल करण्यात आली आहे, जिची 18 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी झाली आणि 18 सप्टेंबर 2024 रोजी आदेशानमार टाखल करून घेण्यात आली आहे आणि ती अंतिम सुनावणीसाठी 8 जानेवारी 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये खालील गोष्टींची पुष्टी केली जाईलः ए. विद्यमान रू. 1,14,48,28,460 (भारतीय रुपये एकशे चौदा कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावीस हजार चारशे साठ फक्त) जारी, सदस्यता घेतलेले आणि पूर्णपणे भरलेले इक्विटी शेअर भांडवल 11.44.82.846 (अकरा कोटी चव्वेचाळीस लाख ब्याऐंशी हजार आठशे सेहेचाळीस फक्त) इक्विटी शेअ्स् INR 10 (भारतीय रुपये दहा फक्त) प्रत्येक पूर्णपणे भरलेले ते INR 84,83,12,520 (भारतीय रुपये चौऱ्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख बारा हजार पाचशे वीस फक्त) 8,48,31,252 (आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एकतीस हजार दोनशे बावन्न फक्त) इक्विटी शेअर्स INR 10 (भारतीय रुपये दहा फक्त) प्रत्येक र्णिपणे भरलेले करून कमी करणे, एकूण INR 29.65.15.940 (भारतीय रुपये एकोणतीस कोटी पासष्ट लाख पंधरा हजार नऊशे चाळीस फक्त) रद्द/नष्ट करून 2,96,51,594 (दोन कोर्ट्री शहाण्ण्याव लाख एकावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव फक्त) पूर्णपणे भरलेले इक्विटी शेअर्स INR 10 (भारतीय रुपये दहा फक्त) प्रत्येक.

कर्जदारांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. अर्जदार कंपनीने 24 जुलै, 2024 रोजी तयार केलेली धारकांची यादी अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत ऑफिसमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाहणीसाठी उपलब्ध आहे.

जर अर्जदार कंपनीचा कोणताही धारक अर्ज किंवा धारकांची यादीतील तपशीलांवर आक्षेप घेत असेल. तर त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपण आपले आक्षेप व प्रतिनिधीत्व सन्माननीय ट्रिब्यूनलच्या पत्त्यावर पाठवावेतः 4था मजला, MTNL एक्सचेंज बिल्डिंग, जी.डी. सोमानी स्मारक शाळेजवळ, जी.डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मंबई-400-005 आणि त्यांची प्रत A-502, ठाणे वन, डीआयएल कॉम्प्लेक्स, तत्वज्ञान विद्यापीठाजवळ, घोडबंदर रोड. ठाणे वेस्ट. मंबई 400 610 या पत्त्यावर नोटिसच्या तारखेनंतर तीन महिन्यांच्या आत पाठवावेत.

जर वरील कालावधीत कोणतीही हरकत प्राप्त झार्ल नाही, तर याचिकेअंतर्गत सर्व कार्यवाहीमध्ये याचिकाकर्ता कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवल कमी करण्याच्या यादीतील नोंदी योग्य मानल्या

तसेच. ८ जानेवारी २०२५ रोजी सनावणी निश्चित करण्यात आली आहे ज्यावर माननीय न्यायाधिकरण याचिका ऐकेल. कोणत्याही धारकाला सुनावणीस उपस्थित राहायचे असल्यास. त्यांनी त्यांचे आक्षेपांसह उपस्थितीची विनंती करावी.

OCS ग्रुप (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्याव**ती**ने आनंद कुमार जाज् दिनांक: 24/ 09/ 2024 ठिकाण : ठाणे

सुधारित फॉर्म जी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचे वेळापत्रक वर मुदतवाढ

इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर) कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अंतर्गत)

(-14-4(3)4(4)							
संबंधित तपशील							
٤.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	ॲल्टिअस डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड					
۲.	नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचा (असल्यास) पत्ता	१०२, १ ला मजला, इमा क्र. ए-५, बाबोसा इंडस्ट्रीअल पार्क, साराव- ली गाव, नाशिक-मुंबई हायवे, भिवंडी ठाणे, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत ४२१३०२					
₹.	वेबसाईटची युआरएल	लागू नाही					
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	लागू नाही					
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	लागू नाही					
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	लागू नाही					
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	श्र्न्य					
८.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल येथे उपलब्ध युआरएल:	मागील उपलब्ध वित्तीय विवरणाकरिता कृपया bagaria.arun@gmail.com वर संपर्क साधावा.					
٩.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता युआरएल:	तपशीलवार ईओआय आणि पात्रता निकषाकरिता कृपया bagaria.arun@gmail.com वर संपर्क साधावा.					
१०	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	09.80.7078*					
११	संभाव्य निराकरण अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	१२.१०.२०२४*					
१२	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	१४.१०.२०२४*					
१३	संभाव्य निराकरण अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	१६.१०.२०२४*					
१४	माहिती ज्ञाप्ती, इव्हॅल्युशन मॅट्रीक्स आणि संभाव्य निराकरण अर्जाच्या निराकरण योजना करीता विनंतीच्या जारीची तारिख	१८.१०.२०२४*					
१५	निराकरण योजनाच्या सादरीकरणाकरीता अंतिम तारिख	03.88.2088*					
१६	स्वारस्याची अभिव्यक्ती सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	bagaria@arun@gmail.com					
٤. ١	टिपा: १. १७.०६.२०२४ रोजीस प्रकाशित ईओआयच्या आमंत्रणामध्ये भाग घेतलेल्या संभाव्य निराकरण अर्जदारांचे इओआय						
2							

माणि निराकरण योजना दस्तावेज आत्तही कायदेशीर आहेत आणि सदर या ईओआय प्रक्रिये अंतर्गत ईओआय दस्तावे

२. वरील दिलेले वेळापत्रक तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि विविध कारणामुळे बदल होण्याची शक्यता आहे. एनसीएलटी द्वारे सीआयआरपीच्या मुदतवाढीच्या मंजुरीच्या अधीन असेल.

नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपी-एन००२७८/२०१७-१८/१०८३६ ७०१, स्टॅनफोर्ड इमारत, एसन्ही रोडचे जंक्शन, महिंद्रा शोरुम वर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८, महाराष्ट्र दिनांक : २४.०९.२०२४ ॲल्टिअस डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड करिता

इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड Cipca

सीआयएनः L24239MH1949PLC007837, नोंदणीकृत कार्यालय 48, कांदिवली औद्योगिक वसाहत, कांदिवली (प), मुंबई – 400067 फोनः 022 - 6647 4444 / फॅक्सः 022 - 2868 6613/ ई-मेलः investors@ipca.com / वेबसाइटः www.ipca.com

सूचना

कंपनीच्या भागधारकांना कंपनी अधिनियम, 2013 ('अधिनियम') च्या कलम 124(6) च्या तरतुदींनुसार आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, 2016 च्या तरतुदींनुसार सूचित करण्यात येते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ("एमसीए") 7 सप्टेंबर 2016 पासून अधिसूचित केले आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने वेळोवेळी सुधारित केले (यापुढे "नियम" म्हणून संदर्भित).

सदर अधिनियम आणि नियम, ज्या सर्व शेअर्ससाठी लाभांश सात सलग वर्षे किंवा त्याहन अधिक काळ भागधारकांनी रोखला नाही, ते सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ)

प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. कंपनीने संबंधित भागधारकांना त्यांच्या शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करण्यासाठी योग्य कारवाई करण्यासाठी त्यांच्या कंपनीकडे उपलब्ध असलेल्या शेवटच्या पत्त्यावर विशिष्ट संप्रेषण आधीच पाठवले जातील.

नियम 6(3) च्या तरतदींनसार, कंपनीने अशा भागधारकांचे तपशील, त्यांचे शेअर्स आणि त्यांचे फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी - क्लायंट आयडी आपल्या वेबसाइटवर https://www.ipca.com वर अपलोड केले आहेत. भागधारकांना त्यांच्या माहितीसाठी आणि आवश्यक कारवाईसाठी वेबसाइटचा संदर्भ घेण्याची विनंती केली जात आहे.

सूचना देण्यात येते की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) आणि सहवाचता नियमांनुसार, कंपनी शेअर्स आयईपीएफ च्या डिमॅट खात्यात शेअरधारकांनी मागील सात वर्षांमध्ये रोखीकरण न केलेले लाभांश हस्तांतरित करेल.

भागधारकांना त्यांच्या माहितीसाठी आणि आवश्यक कारवाईसाठी वेबसाइटचा संदर्भ घेण्याची विनंती केली जात आहे. नियमांच्या तरतुर्दीनुसार, कंपनीने सात वर्षांच्या कालावधीत रोखीकरण न केलेले लाभांश अशा सर्व

शेअर्स आयईपीएफ च्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करण्याची सूचना दिली आहे. भौतिक स्वरूपात असे शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांचे शेअर प्रमाणपत्रे आपोआपच रद्द होतील आणि अव्यवहार्य मानले जातील. भागधारकांनी नोंद घ्यावी की कंपनीने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेले

तपशील हे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी परेसे सचित मानले जावे आणि अशा शेअर्सच्या डिमॅट स्वरूपात हस्तांतरणासाठी आवश्यक कॉर्पोरेट कारवाई कंपनीद्वारे नियमांनुसार सुरू केली जाईल. संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की. अशा शेअर्स आयईपीएफ कडे हस्तांतरित केल्यानंतर, ते आयईपीएफ कडून त्या शेअर्ससह हस्तांतरित केलेला लाभांश दावा करू शकतात, ज्याचे तपशील www.iepf.gov.ir

वर उपलब्ध आहेत. कंपनीला संबंधित भागधारकांकडन ०६ ऑक्टोबर २०२४ किंवा अशा इतर तारखेपर्यंत कोणतेही संप्रेषण प्राप्त झाले नाही. तर कंपनी नियमांमध्ये नमद केलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दष्टीने. अशा शेअर्स

आग्रर्रपीएफ पाधिकरणाकडे हस्तांतरित करेल . केलेल्या धनादेशाच्या यनांसह आणि इतर केवायसी कागदपत्रांसह अद्ययावत बँक खाते तपशील प्रदान करून आमच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्सना लेखी स्वरूपात कळवावे.

अधिक माहितीसाठी, संबंधित भागधारक कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटशी संपर्क साध

शेअर ट्रान्सफर एजंट्स लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड

सी 101, 247 पार्क, एस बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई.

इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड साठी सही/-

ठिकाणः मुंबई 24 सप्टेंबर 2024

हरीश कामत कंपनी सेकेटरी



खोदादाद सर्कल. स्वामी नारायण मंदिराच्यामागे. ००६०) दादर (पूर्व), मुंबई-४०००१४ फॅक्स: ०२२-२४११ ४५३६. फॅक्स: २४१४५९५६

-मेल : bo0060@pnb.co.in

कर्जदारांना सूचना

दिनांक: २२.०८.२०२४

थ्री. दिपक चरणदास भाटीया. फ्लॅट क्र. २०३ आणि २१७. बिल्डिंग क्र. ए/७. परांजपे नगर. गाव कोफरड. विरार (प.) जिल्हा ठाणे.

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट अंक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये सचना

संदर्भ: श्री. दिपक चरणदास भाटीया यांना दिलेली पतसुविधा खाते क्र. ००६०००एनसी०००००५८८ थ्री. दिपक चरणदास भाटीयाने घेतलेल्या पतसुविधा खालीलप्रमाणे**:**

अ. क्र.	सुविधा	मर्यादा	व्याज दर	३१.१२.२०१३ रोजीस उर्वरित थकबाक (म्हणजेच मुद्दल + व्याज	(३१.१२.२०१३ पासून २२.०८.२०२४ पर्यंत) व्याज	२२.०८.२०२४ रोजीस एकूण थकबाकी
٤.	टीएल- गृहकर्ज	६,००,०००.००	११.५०%	४,९७,२८६.००	८,७२,५९७.००	१३,६९,८८३.०० अधिक त्यानंतरची व्याज आणि प्रधार

. हप्ते/व्याज/मुद्दल ऋण यांच्या विनाप्रदानामुळे खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वानसा . 3१.१२.२०२३ रोजीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. बँकेला देय असलेली रक्कम आहे २२.०८.२०२४ **रोजीस रु. १३.६९.८८३.००/ - (रुपये तेरा लाख रकाणसत्तर हजार आठशे त्र्याऐंशी मात्र)** सह संपर्ण प्रदानापर्यंत पढील व्याज (ह्यानंतर ''तारण कर्ज' असा उल्लेख)

वरील संदर सविधेच्या अंतर्गत थकीत रकमेच्या तारणासाठी तुम्ही खालील मिळकत/मत्तेच्या संदर्भात इतर गोष्टींसह तारण हितसंबंध निर्माण केले आहेत.

अनु क्र.	सुविधा	तारण						
१	टीएल-एचएल (खाते) ००६०० ०एनसी ०००००५८८	पत्ताः फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बिल्डिंग क्र. ए-७, परांजपे नगर, जे. पी. नगर, बोर्ळीज सत्पाला रोड, विरार-आगाशी-अर्नाळा रोड लगत, विरार (पश्चिम), जिल्हा ठाणे.						
		पत्ताः फ्लॅट क्र. २१७, २ रा मजला, बिल्डिंग क्र. ए-७, परांजपे नगर, जे. पी. नगर, बोर्ळीज सत्याला रोड, विरार-आगाशी-अर्नाळा रोड लगत, विरार (पश्चिम), जिल्हा ठाणे.						

आम्ही याद्वारे तुम्हाला सूचना देत आहोत आणि सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात (साठ दिवसांत) रू. १३,६९,८८३.००/- (रुपये तेरा लाख एकोणसत्तर हजार आठशे त्र्याऍशी मात्र) सह संपूर्ण प्रदानापर्यंत संविदात्मक ाने पुढील व्याजाच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावित आहोत. कसूर केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या . अधिकारांचा वापर करण्याच्या व्यतिरिक्त बँक सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) च्या कलम १३(४) अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणत्यार्ह किंवा सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी इच्छुक आहे.

१. पत्ताः फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बिल्डिंग क्र. ए-७, परांजपे नगर, जे. पी. नगर, बोळीस सत्पाला रोड, विरार मागाशी-अर्नाळा रोड लगत, विरार (पश्चिम), जिल्हा ठाणे.

. **पत्ताः** फ्लॅट क्र. २१७, २ रा मजला, बिल्डिंग क्र. ए-७, परांजपे नगर, जे. पी. नगर, बोळीस सत्पाला रोड, विरार आगाशी-अर्नाळा रोड लगत, विरार (पश्चिम), जिल्हा ठाणे.

मचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्य पया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या पूर्व लेखी

. संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने (व्यवसायाच्या सर्वसाधारण कामाव्यतिरिक्त) हस्तांतरण करू शकणार नाहीत. तुमचे लक्ष सुचनेकडे वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिक व्यादेश/मनाई यांचे कोणतेही उद्घंघन गुन्हा आहे. कोणत्याही कारणाकरिता, व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात तारण/मत्ता वेकण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास, मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी ासुली/उत्पन्नाचा योग्य लेखा पुरवावा.

[#] आम्ही इतर तारण मत्तांवर सक्तस्युली करण्याचा आमचा हक्का राखुन ठेवला आहे. कृपया सूचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोप्टी टाळाव्यात. विनाअनुपालनाच्या बाबतीत, सर्व दर, . आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

· सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गमित केलेली आहे.

लागू नसल्यास रद्द समजावी. *जर प्रयोज्य नसल्यास खोडून टाकणे

आपला हितचिंतक पंजाब नॅशनल बँकसार्ठ प्राधिकृत अधिकारी

ত্যভা State Bank of India

रिटेल ॲसेट्स सेंट्ल प्रोसेसिंग सेंटर:- सायन बी ६०३ आणि ६०४, कोहिनूर सिटी, कमर्शियल-१, ६वा मजला, किरोळ रोड, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. फोन: +९१ २२४१९१ ६२०३ /+९१ २२४१९१ ६२९१, ईमेल: racps.sion@sbi.co.in

कञ्जा सूचना (नियम ८(१) पहा)(स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडिया** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन ॲन्ड फायनान्शिअल -ॲसेटस् ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३(१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ सहवाचत नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १९/३/२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/जामीनदार कु. जागृती जितेंद्र हुले यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. २५,८७,१९७.००/- (रुपये

पंचवीस लाख सत्याऐंशी हजार एकशे सतरा मात्र) ११/३/२०२४ रोजीस तसेच मासिक आधारावर चक्रवाढीने पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत देय असलेल्या इतर शुल्कांवर या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्य -तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते

की. निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात आलेल्य . मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता नियम ८ आणि ९ अन्वये ह्या २० सप्टेंबर, २०२४ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया करीता रक्कम रु. रु २५,८७,११७.००/- (रुपये पंचवीस लाख एत्याऐंशी हजार एकशे सतरा मात्र) ११/३/२०२४ रोजीस आणि त्यावरील कंत्राटीदराने पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखे पर्यंत इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधन स्थावर मिळकतीचे वर्णन:

प्राधिकत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

पलॅट क्र.- ४०३, ४था मजला, इमारत क्र.-३, विंग-ए, योगिनी रेसिडेन्सी, गाव-कोपरी, विरार पूर्व, ता-वसई, पालघर ४०१३०३.

RELIANCE

दिनांक : २०.०९.२०२४

ठिकाण: विरार, पालघर

Infrastructure

जाहिर सूचना

मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ सूचना याद्वारे देण्यात येत आहे की खाली नमूद केल्याप्रमाणे कॉर्पोरेट हमी आणि उपक्रमाच्या मळ आवत्त्या सापडत नाहीत.

कॉर्पोरेट हमी

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड द्वारे दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी अदानी इलेक्ट्रिसटी मुंबई लिमिटेड (पूर्वी रिलायन्स इलेक्ट्रिक जनरेशन अँड सप्लाय लिमिटेड) च्या नावे कॉर्पोरेट हमी (यापुढे एईएमएल म्हणून संदर्भित).

एईएमएल च्या नावे दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

उपक्रम एईएमएल च्या नावे १५ डिसेंबर २०१८ रोजी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड द्वारे उपक्रम.

एईएमएल च्या बाजूने १५ डिसेंबर २०१८ रोजी धुरसर सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड द्वारे वर नमद केलेल्या कॉर्पोरेट हमी आणि उपक्रम अदानी इलेक्टिसिटी मंबई लिमिटेडने जारी

केले आहेत आणि सोडले आहेत. सूचना याद्वारे देण्यात येत आहे की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि तिचे प्रवर्तक, सहयोगी, संबंधित पक्ष कोणत्याही दाव्यासाठी, हानी, नुकसान किंवा उत्तरदायित्वासाठी कोणत्याही प्रकारे उत्तरदायी नसतील जर कोणतीही व्यक्ती त्या कॉर्पोरेट हमी वर व्यवहार करते किंवा त्यावर कार्य करीत करीत असल्यास. उपक्रम आणि पढे जर कोणत्याही व्यक्तीस

कॉर्पोरेट हमी आणि उपक्रमांशी संबंधित कोणतीही माहिती आढळल्यास किंवा असल्यास, कपया खालील तपशीलांवर संपर्क साधाः ृ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स सेंटर, तळमजला, १९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१, महाराष्ट्र येथे नोंदणीकृत कार्यालय.

संपर्क व्यक्ती: श्री. सुनील सुल्लेरे दरध्वनी. क. ०२२- ४३०३१०००.

ईमेल : rinfra.mcafiling@relianceada.com.



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ाय : ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग,

मुंबई ४०० ०१३. सीआयएन क्र. यु६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२ संपर्क क्र. (०२२) ६१८२७४१४,

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड न्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अंतर्गत प्राप्त अधिकारांन्वये कर्जदारांना सदर सचनेत नमद रकमेचे प्रदान सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना याद्वारे विशेषत: कर्जदार आणि सामान्य जनतेला देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करुन येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला

विशेषत: कर्जदार आणि सामान्य जनतेला इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग सूचनेच्या तारखेपासून दंडात्मक व्याज, प्रभार, खर्च इ. रकमेच्या अधीन असतील. . तारण मत्तांच्या विमोचनाकरीता उपलब्ध वोळेच्या संदर्भात सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-

कलम (८) च्या तरतदीअन्वये सदर कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. **कर्ज खाते क्र.** टीसीएचएचएल०६३६०००१००१२६९९५/टीसीएचआयएन०६३६०००१००१२८३७४ कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: श्री दीपक बिंदेश्वर राय आणि

श्रीमती सुमन दीपक राय मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: रु. १९,८१,८३०/- (रुपये एकोणीस लाख ऐंशी हजार आठशे

तीस फक्त), १०.०७.२०२४ कब्जाची तारीख: २०.०९.२०२४ नारण मना /म्थावर मिलकर्तींचे वर्णन: – काल्हेर गामपंचायत, संयक्त उप प्रबंधक जिल्हा आणि तालका

भिवंडी, ठाणे जिल्हा च्या हद्दीत मौजे काल्हेर, तालुका भिवंडी, जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले श्रावणी रेसिडन्सी नावे ज्ञात इमारतीमध्ये फ्लॅट क्र. ३०९, इमारत क्र. ३, तिसरा मजला, मोजमापित क्षेत्र ५७५ चौ.फू. समतुल्य ५३.४३ चौ.मीटर्स म्हणजेच बिल्ट अप क्षेत्र

टीसीएचआयएन०६८७०००१००१९५८३६/टीसीएचआयएन०६८७०००१००१९४५५१ कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: श्री. दिपक एम जोरे आणि श्रीमती

कालिंदी दिपक जोरे मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: रु. १,३३,३५,६६५/ - (रुपये एक कोटी तेहतीस लाख

स्तीस हजार सहाशे पासष्ट फक्त), १०.०७.२०२४ कब्जाची तारीख: २०.०९.२०२४

गारण मत्ता/स्थावर मिळकतींचे वर्णन:- मिळकत क्र. १: गाव निळजे, तालूका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४ येथे स्थित असलेले आणि वसलले वर्सटाईल व्हॅली नावे जात मिळकतीमध्ये डी विंग मध्ये अकराव्या मजल्यावर फ्लॅट क्र. ११०५

मिळकत क्र. २: गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४ येथे स्थित असलेले आणि वसलले वर्सटाईल व्हॅली नावे ज्ञात मिळकतीमध्ये डी विंग मध्ये सातव्या मजल्यावर फ्लॅट क्र. ७०२.

कर्ज खाते क्र. टीसीएचएचएल०६३६०००१०००७४२५८/टीसीएचएचएफ०६३६०००१०००७४२५४ कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: श्री. सचिन गजानन राणे आणि श्री. मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: रु. १६,३३,५७७/- (रुपये सोळा लाख तेहतीस हजार पाचशे

बहात्तर फक्त), १०.०७.२०२४

कब्जाची तारीख: १८.०९.२०२४ **तारण मत्ता/स्थावर मिळकतींचे वर्णन:-** प्लॉट धारक सर्व्हे क्र. ४९३, प्लॉट क्र. ७, गाव नेरळ, जिल्हा ायगड, महाराष्ट्र ४१०१०१ वर बांधलेले साई अपार्टमेंट नावे ज्ञात इमारतीमध्ये तिसरा मजलावर फ्लॅट धारक फ्लॅट क्र. ३०४, मोजमापित ४२९ चौ.फू. चटई क्षेत्रचे सर्व ते

कर्ज खाते क्र. टीसीएचएचएल०६३६०००१००२१४४६५/ टीसीएचआयएन०६३६०००१००२१९३३२ कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: महेश उल्हास कांबळे आणि सौ. स्वाती महेश कांबळे

मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: रु. १९,८७,७१८७- (रुपये एकोणीस लाख ऐंशी हजार सातशे अठरा फक्त), ११.०७.२०२४ कब्जाची तारीख: २०.०९.२०२४

तारण मत्ता/स्थावर मिळकतींचे वर्णन:- मौजे काल्हेर ग्रामपंचायत, संयुक्त उप नोंदणीकृत जिल्हा आणि तालुका भिवंडी, नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा ठाणे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य येथे स्थित असलेले आणि वसलेले श्रावणी रेसिडन्सी नावे ज्ञात इमारतीमध्ये आरसीसी इमारत क्र. १२, पहिला मजला, मोजमापित क्षेत्र ६८० चौ.फू. समतुल्य ६३.१९ मीटर्स म्हणजेच बिल्ट अप क्षेत्र.

कर्ज खाते क्र. ९८९५९७८ कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: श्री मनीष आर छटबरंड सौ. प्रिती मनीष छतवर

मागणी सचनेची रक्कम आणि तारीख: रु. ३६४२८६७- (रुपये तीन लाख चौसष्ट हजार दोनशे छप्पन फक्त), ११.०७.२०२४ कब्जाची तारीख: १८.०९.२०२४

तारण मत्ता/स्थावर मिळकतींचे वर्णन:- गाव खाड्याचापाडा, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे

स्थित असलेले आणि वसलेले एक्झर्बिया वांगणी नावे ज्ञात कॉम्प्लेक्स च्या सी ४ इमारतीमध्ये तिसरा मजल्यावर स्थित रहिवासीत फ्लॅट मोजमापित १५.०५ चौ.मीटर्स (समतुल्य १६२ चौ.फू.) चर्टई क्षेत्र धारक कर्ज खाते क्र. १०२५१९३०

कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: श्री. कल्पेश मानसिंग परमार आणि सौ. पद्मा मानसिंग परमार

मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: रु. १८२९१५६७- (रुपये अठरा लाख एकोणतीस हजार एकशे छप्पन फक्त), १२.०७.२०२४

कब्जाची तारीख: २०.०९.२०२४ <mark>तारण मत्ता/स्थावर मिळकर्तींचे वर्णन:-</mark> उप प्रबंधक वसई I, II, III, IV, V च्या न्यायाधिकारीतेत ठाणे जिल्हा परिषद ठाणे ठाणेचा वसई, नोंदणीकृत जिल्हाच्या नोंदणीकृत उप जिल्हा च्या हद्दीत महसूल गाव गोखिबरे. वसई (प) येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हें क्र. ६३ आणि ६४. हिस्सा क्र २ वर असलेले सेक्टर ॥, मध्ये इमारत क्र. २, विंग ए आणि बी मध्ये बांधलेले दीप क्लासिक टॉवर नावे

ज्ञात इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर ए विंग मध्ये फ्लॅट धारक क्रमांक ६०२, क्षेत्र मोजमापित २३.५९

चौ.मीटर्स (चटई क्षेत्र) चे सर्व ते. कर्ज खाते क्र. ९९०७३८३

कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव: महेश तानाजी भेकरे आणि सौ. पार्वतीतानाजी भेकरे

मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख: रु. ३२०५१३७- (रुपये तीन लाख पंचवीस हजार पाचशे तेरा कक्त), ११.०७.२०२४

तारण मत्ता/स्थावर मिळकर्तींचे वर्णन:- गाव खाड्याचापाडा, कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र एक्झर्बिया वांगणी नावे जात इमारतीच्या सी४ इमारतीमध्ये तिसरा मजल्यावर स्थित रहिवासीत फ्लॅर मोजमापित १५.०५ चौ.मीटर्स (समतुल्य १६२ चौ.फू.)

ठेकाण: मुंबई

कब्जाची तारीख: १८.०९.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : मुंबई/रत्नागिरी

ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना (परिशिष्ट-IV ए)(नियम ८(६))

सि<mark>क्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेंसेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान् लिमिटेड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपरिट कार्यालय येथे प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१</mark> (हरियाणा) आणि शाखा कार्यालय येथेः आयआयएफएस हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र. बी–२३, ठाणे इंडस्टियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसूल करण्यासाठी **'जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे आहे तत्वाने आणि विना अवलंब तत्त्वाने'** तिच्या विक्रीच्या हकासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेबट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सुचनेला अनुसरून

खालील मिळकत/र्तीचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईट: www.iiflonehome.com येथे पुरिवललया ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्मस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल.									
कर्जदार/ सह-कर्जदार/ मागणी सूचना			स्थावर मिळकत/		प्रत्यक्ष कब्जाची	राखीव किंमत			
हमीदार	तारीख आणि रक्कम		तारण मत्तेचे वर्णन		तारीख				
१. श्री. आनंद राजाराम यादव	१६-फेब्रु-२०१७	फ्लॅट	क्र. ४०३ धारक मिळकतीचा सर्व तो तुकडा		३१-जुलै-२०२४	रु. ३१,५४,०००/- (रुपये			
२. श्रीम. नीलिमा आनंद	रु. ३२,८२,९६०/ - (रुपये बत्तीस	आणि पार्सल, ४ था मजला, टिटवाला गजराज श्री गणेश पार्क, मनाली हॉटेल जवळ, ठाणे, ४२१६०५ महाराष्ट्र		२०-सप्टें-२०२४ तारखेरोजीस एकूण थकबाकी : रु. ६८,०५,८४५/- (रुपये अडुसष्ट		एकतीस लाख चोपन्न हजार मात्र)			
यादव	लाख ब्याऐंशी हजार नऊशे साठ मात्र)					इसारा अनामत रक्कम (इअर)			
(प्रॉस्पेक्ट क्र. ७६५५८०)	बोली वाढीव रक्कम					रु. ३,१५,४००/- (रुपये तीन			
			(मोजमापित ९७५ चौ.फू. एरिया, कार्पेट एरिया ६८५		पाच हजार आठशे आणि	लाख पंधरा हजार चारशे मात्र)			
	हजार मात्र)	ची.पू	į.)	पंचेचाळीस मात्र)					
मालमत्तेची तपासणीची तारीख:			इअर शेवटची तारीख		ई-लिलावाची तारीख/वेळ				
२३-ऑक्टो-२०२४ स. ११०० ते द्. १४००			२५-ऑक्टो-२०२४ सायं. ५ पर्यंत २८-ऑक्टो-२०२४ स. ११०० ते र		स. ११०० ते द्. १३०० पर्यंत				

<u>अटी आणि शर्ती:-</u> १. ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.iiflonehome.com/ कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि

पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठिवणे/सादर बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास

<u>प्रदानाचे माध्यमः</u> ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पदुतीने करावे. प्रदानासाठी तुन्ही https://www.iiflonehome.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मनेकरीता मात्र उपलब्ध लिंकद्वारे प्रदान करावे. <u>टीपः</u> प्रत्येक मिळकत/तारण मतेकरीता प्रदान लिंक बेगवेगळी आहे. तुन्ही जाहीर लिलावाद्वारे तुन्ही खरेदी करण्यास् इच्छुक मिळकत/तारण मतेची लिंक वापरत असल्याची खात्री करावी.

समामीचा चेळ आपोआप ५ मिन्टिनकरोता विस्तारित होईल. यशस्त्री बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारत्यापासून २४ तासांत (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकॉनी विक्री

निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि

दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. . बरेदीदारांना विक्री रकमेच्या व्यवहार/प्रदानाकरिता जो प्रयोज्य असेल तो टीडीएस भरावा लागेल आणि आयआयएफएल एचएफएलकडे टीडीएस प्रमाणपत्र जमा करावे लागेल

बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापवीं लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शतींकरिता वेबसाईट https://iiflo नाता इंग्लिश इंग्लिश इंग्लिश क्रिया अर्थिया चन्याचार तथा वार्या स्थाप कर्मा हुए ताराचा चन्ना आप का अर्था क्षाय home.com आणि https://www.iifi.com/home-loans/properties-for-auction गर्फत जाण्याचा सङ्घ देण्या वेरा आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवटादार ई-मेल आयडी : care@iifionehome.com, सपोर्ट हेल्पलाईन क्र. 1800 2672 499

यांना संपर्क करू शकता. मिळकतीचा तपशील, मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स. ०९.३० वा

ते १८:०० वा. रोजी सोमवार ते शुक्रवार दाम्यान संपर्क किंवा ईमेल: care@ilflonehome.com येथे ईमेलद्वारे संपर्क करू शकतात. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेऊन जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.

पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील ११. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रद्द करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जप्त

करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. १२. एओ यांनी कोणतेही कारण ने देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये ३० दिवसांची विक्री सूचना

कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूर रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या ठिकाणः ठाणे, दिनांकः २४-सप्टेंबर-२०२४ सही / - प्राधिकत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटे

(Da) Muthoot Homefin

तपशीलाकरिता- http://www.iiflonehome.com>My Bid>Pay Balance Amount यावर लॉगीन करावे.

मुथूट होमफिन (इंडिया) लि.

कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र. १९-एनई, १९वा मजला, दी रूबी, सेनापती बापट मार्ग, रुपारेल कॉलेज जवळ, दादर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२८.

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) अन्वये.

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये मुथ्ट होमफिन (इंडिया) लि. (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद रक्कम चुकती करण्यासार्ठ खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कॅलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. जी खाली दिलेली आहे.

वरील संदर्भात सदर कर्जदारांनी निष्पादित काही असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्वये देय वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमुद्र तारखेपासून सदरह मागणी सुचनेतील तपशिलानुसार द.सा. २% दराने पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमुद रक्कम सदरह सुचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात एमएचआयएल ला चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताव्यासाठी खालील

मत्ता या संबंधित सदर कर्जदारांनी एमएचआयएल कडे गहाण ठेवल्या आहेत.									
अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार/ कर्ज खाते क्र./शाखाचे नाव	एकूण थकीत रक्कम (रु.)	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)					
٧.	अजमल महारू राठोड/ आशाबाई अजमल राठोड/ जेएएल - एचएल - ००१४३५/जळगाव	रु. २२,०८,१९१/ (रु. बावीस लाख, आठ हजार एकशे एक्याण्णव फक्त.)	१०-सप्टें- २०२४	ब्लॉक क्रमांक १, भूखंड क्रमांक ५१ (पश्चिम-उत्तर भाग), ४७.३२ चौरस मीटर अर्थात ५०९.३५ चौ. फूट एकूण बिल्टअप एरियासह ५७.१३ चौ. मीटर गट क्र. ४/५, बैठक हॉलजवळ, श्री कृष्ण नगर, कुसुंबे खुर्द, ता. आणि एएमपी, जि ४२५००३, चतुःसीमा : पूर्व : त्याच प्लॉटमध्ये ब्लॉक क्र. ६, पश्चिम: कॉलनी रोड, उत्तर : प्लॉट क्र.५२, दक्षिण : त्याच प्लॉटमधील ब्लॉक क्र.२.					
۶.	फरीद मलिक जमील अहमद/ रेश्मा फरीद मलिक/ पीयुएन- एनएचएल -००९४७६ आणि पीयूएन-एचएल-००९४९०/पुणे	ह. २,८५,१७१ आणि ह. १८,९०,५८३ (ह्यये दोन लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकहात्तर फक्त. आणि रूपये अठरा लाख नव्यद हजार पाचशे त्र्याऐंशी फक्त.)	१०-सप्टें- २०२४	गाव खरबवाडी तालुका खेड जि. पुणे येथे सिटीएस क्र. १३७, १३८, १३९, १४०, १४४, १४४ १४४, १४४, १४५, १५०, १५२, १५४, १५५, १५६ आणि १५७ वर बांधलेल्या सारा सिटी म्हणून ज्ञात योजनेतील विंग सी- ९ मधील चौथ्या मजल्यावर अपार्टमेंट क्रमांक ४०३ म्हणजे २५.४०चौ.मीटर + संलग्न बाल्कनी ३.०५चौ. मीटर + संलग्न टेरेस २.८८ चौ. मीटर + ड्राय टेरेस १.४९ चौ.मीटर + कार पार्किंगसह कार पार्किंग आणि ज्याच्या चतुःसिमा दिशेने किंवा पूर्वेकडे- डक्ट , दिशेला किंवा दक्षिणेकडे- अपार्टमेंट क्रमांक ४०४, दिशेला किंवा पश्चिमेकडे - अपार्टमेंट क्र.४०१ द्वारे, उत्तरेकडे किंवा सीमांत मोकळ्या जागा.					
₹.	कुणाल ईश्वर ठाकूर/ सुरेखा ईश्वर ठाकूर/ ०१८- ०१८००५१५/जळगाव	रु.९,०५,६११/- (रुपये नऊ लाख पाच हजार सहारो अकरा मात्र)	१०-सप्टें- २०२४	भूखंड क्र. १ दक्षिण बाजूचा भाग भूखंड सल्हें क्र. १०८/१ ब अमरनाथ नगर , संत धाम मागे, जामनेर रोड भुसावळ जि. जळगाव, जळगाव महाराष्ट्र – ४२५२०१.					
٧.	अंबोजी बाबुराव बडदे/ सुजाता अंबोजी बडदे/ एसओएल - एनएचएल -०००७२८/ सोलापूर	रु.१२,४२,२८१/- (रुपये बारा लाख बेचाळीस हजार दोनशे एक्याऐंशी मात्र)	१०-सप्टें- २०२४	बंगला, गट क्र. २९९६/२ भाग, विजापूर, पंढरपूर रोड, दीपू नर्सरीजवळ आणि महादेव मंदिराच्या मागे, मंगळवेढा जि. सोलापूर- ४१३३०५ येथे, सीमारेषा : उत्तर: गट क्रमांक २९९६२ पैकी उर्वरित जमीन, दक्षिण: मास्ती कुकडे यांची जमीन, पूर्व: रस्ता, पश्चिम : उर्वरित जमीन					

सदरह् कर्जदारांना वरीलनुसार एमएचआयएल ला प्रदान करण्यास कसूर केल्यास एमएचआयएल खर्च आणि परिणाम अशा कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर सदर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल.

सदर कर्जदारांना एमएचआयएल च्या लेखी पर्ण सहमतीशिवाय विक्री. भाडेपडा किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर मत्ता हस्तांतर करण्यापासन ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर ॲक्ट आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमाच्या तरतदीचे कोणाही व्यक्तीनी उल्लंघन केल्यास ते ॲक्ट अन्वये दिल्यानसार दंड आणि/किंवा कारावासासाठी पात्र ठरतील.

दिनांक : २४ सप्टेंबर, २०२४ सही / - प्राधिकत अधिकारी मुथूट होमफिन (इंडिया) लिमिटेड ठिकाण : महाराष्ट्र



सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

वसुली विभाग : ७४-सी, समाधान बिल्डिंग, २रा मजला, सेनापती बापट मार्ग (तुलसी पाईप रोड), दादर (प),

मुंबई-४०००२८. फोन क्र.: ८६५७०४३७१३/१४/१५ ई-लिलाव विक्री सूचना

(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत करण्यात येईल)

दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) अंतर्गत स्थावर मत्तेकरीता विक्रीकरीता ई लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार, हमीदार आणि गहाणदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनको म्हणून **सारस्वत को–ऑपरेटीव्ह बँक लि.** कडे गहाण/प्रभारीत आहे, जिचा **प्रत्यक्ष कब्जा सारस्वत को–ऑपरेटीव्ह बँक लि.**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वेतला आहे, सदर तारण मत्ता ''जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे आहे तत्वाने आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येणार आहे बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद बाबतीत प्रभारित मत्तेचा ई-लिलाव (**सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००२** अंतर्गत) खालील नमूद तक्त्यात नमूद अटी आणि शर्तीनुसार करण्यात येणार

अ. क्र.	कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार/ गहाणवटदार यांचे नाव	ए. सूचनेची तारीख बी. कब्जाचा प्रकार / तारीख सी. मागणी रक्कम	मालमत्तेचे वर्णन	i. राखीव किंमत ii. इअर iii. बोली वाढविण्याची रक्कम निरीक्षणाची तारीख/वेळ इअर व केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख/ वेळ ई-लिलावाची तारीख/ वेळ
٧.	कर्जदारः मे. पीएसपी एंटरप्रायजेस (मालक: श्री. पवार प्रथमेश शिरीष) हमीदार/गहाणवटदार: श्री. पवार शिरीष पांडुरंग	२०.०३.२०२१ प्रत्यक्ष /०८.०१.२०२३ ६. ६९,३३,८२५.१७ (६. एकोणसत्तर लाख तेहत्तीस हजार आठशे पंचवीस आणि सतरा पैसे मात्र) ०१.०३.२०२१ रोजीस पर्यंत समाविष्टीत त्यावरील पुढील व्याज*	जिमनीच्या प्लॉटचा गट क्र. आणि उपविभाग १२ धारक, एकूण मोजमापित सुमारे ०-१२-०० एच-आर-चौ. मीटर्स, गाव-मेधी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी त्यासह तेथील बांधकाम, घर क्र. २९१ धारक समाविष्टीत आर.सी.सी. इमारत, (तळ मजला मोजमापित सुमारे ३०५.५७ चौ. मीटर्स आणि पहिला मजला मोजमापित सुमारे ५९.४७ चौ. मीटर्स (बिल्ट अप)) आणि लोड धारक इमारत (तळ मजला मोजमापित सुमारे १३५.३१ चौ. मीटर्स आणि पहिला मजला मोजमापित सुमारे १३५.३१ चौ. मीटर्स आणि पहिला मजला मोजमापित सुमारे ७४.५३ चौ. मीटर्स आणि एक्लि मजला मोजमापित सुमारे ७.६३ चौ. मीटर्स विल्ट अप क्षेत्र) येथे वसलेला, असलेला आणि स्थित तो सर्व परिसर. श्री. पवार शिरीष पांडुरंग यांच्या मालकीचे.	रु. ५७.४३ लाख रु. ५.७४ लाख रु. १०.२० लाख १९.१०.२०२४ स. ११.३० ते दु. १.०० वा. २९.१०.२०२४ सायं. ५.०० पर्यंत ३१.१०.२०२४ स. ११.०० ते दु. १.०० वा.

प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत उपार्जित पुढील प्रयोज्य असे व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय,आकार इ. सहित.

^{**} यशस्वी बोलीदारांनी पुढील कामकाजा दिवसाअगोदर २५% अंतिम बोली रक्कम जमा करणे आवश्यक आहे. लेलाव हा बँकेचे मंजुरीत सेवा पुरवठादार **मे. ई–प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (ऑक्शन टायगर)** द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री/लिलावाच्या अटी व शर्ती व

बोली / प्रस्ताव जमा करण्याची पद्धत https://sarfaesi.auctiontiger.net या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. इच्छुक बोलीदार/खरेदीदार यांनी इअर रक्कम **एनईएफटी/आरटीजीएस/डीडी/पे ऑर्डर** द्वारे खात्याचे नाव: **सारस्वत बँक-रिकव्हरी, आयएफएससी कोड:** एसआरसीबी००००९९, बँक नाव आणि पत्ता: **सारस्वत को–ऑप बँक लि., वसुली विभाग,** ७४-सी, समाधान इमारत, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग (तुलसी पाईप रोड), दादर (प), मुंबई ४०० ०२८. **लाभार्थी खाते क्र.** ००९७४२१४२०००००१ मध्ये हस्तांतर कराबी. नोंदणीकरण, केव्हायसी दस्तावेज आणि **इअर** हस्तांतर हे नलावाच्या आधी आगाऊ पूर्ण करावे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदार त्यांचे बोली सादर करण्यास अयशस्वी झाल्यास वरील सेवा पुरविठादारास संपर्क करावा. **संपर्**व तपशिल: +९१ ९७२२७७८८२८ (ऑफिस) ०७९–६८१३ ६८५१.

अधिकृत अधिकारी यांना कोणताही मार ज्ञात नाही. ज्याअर्थी इंच्छुक बोलीदागंनी वरील मिळकतीसंबंधी चौकशी स्वतः करावी आणि मिळकतीवरील भाराचा रितसर शोध घ्यावा कोणत्याही प्रधिकरणाचे किंवा कोणाचेही सर्व सांविधानिक/अ–सांविधानिक थकीत, कर, दर, असेसमेंट, प्रभार, शुल्क इ. चे प्रदान हे सर्वस्वी यशस्वी बोलीदाराची जबाबदारी आहे सदर प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी सदर लिलाव रह करु शकतात सरफैसी ॲक्ट आणि रुल्स २००२ च्या नियम ८(६) अन्वये कर्जदार/गहाणदार/हमीदार यांना १५ दिवसांची वैधानिक सूचना

सदर सूचना ही सरफैसी अंक्ट, २००२ च्या नियम ८(५) अंतर्गत विहित अटी/शर्ती आणि त्याच्या विविध सुधारणांनुसार पुढील व्याज, परिव्यय आणि खर्चासह येथील वरील नमुद थकबाकी चुकती करून त्यांची इच्छा असल्यास तारण मत्ता विमोचित करण्याच्या सल्ल्यासह वरील उद्घेखित तारीख आणि वेळी लिलाव/विक्री करण्याबाबत त्यांना ్లాలు विज्यासाठी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स, २००२ च्या निमय ८ आणि ९ आणि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुर्दींच्या अंतर्गत वरील कर्ज खात्याचे कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना **१५ (पंधरा) दिवसांची** आवश्यक सूचना सुध्दा आहे

ादानात कसूर केल्यास तारण मत्ता प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोंच्या निर्देशाने सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अंतर्गत विहित नुसार कोणत्याही माध्यमामार्फ

सही/-प्राधिकृत अधिकारी टीप: स्वैर भाषांतर तफावत आढळल्यास मळ इंग्रजी ग्राह्य धरावे सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड



े बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

www.bankofbaroda.in **TENDER NOTICE**

Request For Proposal - Selection of Insurance Company for providing Insurance Cover against Unauthorised Electronic / Fraudulent Digital Transactions.

Details are available on Bank's website www.bankofbaroda.in under Tenders section & on GeM portal.

"Addendum", if any, will be published on Bank's website www.bankofbaroda.in under Tenders section & on GeM portal. Bidder must refer the same before final submission of

Last date for bid submission: 14th October 2024.

Place: Vadodara Date: 24.09.2024

Chief General Manager (Digital Channels & Operations)

Pune Sholapur Road Development Company Limited

Tel.: +91 022-2653333, Facsimile: +91 022-26523979

E-mail: Procurement@roadstarinfra.com, Website: www.itnlindia.com

CIN: U45203MH2009PLC195154 PSRDCL/ADM/NEW/24-25/Construction/03

NOTICE INVITING TENDER (NIT)

Pune Sholapur Road Development Company Limited intends to invite tender for Construction of Main Carriageway at various locations of Pune Solapur Section of NH 9 from Km 144+400 to Km 249+000 in the State of Maharashtra.

The Bidder may participate as per the given BOQ subject to qualification in eligibility criteria.

Bid documents may be downloaded from the website www.itnlindia.com from September 24, 2024 (11:00 Hrs) to September 28, 2024 (11:00 Hrs). Bid must be submitted on or before September 28, 2024 (18:00 Hrs) to email id: Procurement@roadstarinfra.com via soft copy mode as mentioned in RFP.

All the particulars and amendments related to this NIT can be viewed on the above said website. Interested agencies/firms may submit their bids as per eligibility criteria stated in the tender document. All the bids heave in size can be submitted via link

> **Authorized Signatory** Pune Sholapur Road Development Company Limited

PUBLIC NOTICE

[CITY UNION BANK LTD]

Registered Office: [2nd Floor, Kences Towers, No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T-Nagar,Chennai,Tamil Nadu,600017] NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the ompany has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

NAME OF THE HOLDERS	KIND OF SECURITIES	FACE VALUE	Certificate Number	No. Of Securities	Distinctive Number			
Leena Rajan Nabar & Rajan Moreshwar Nabar	Equity	1/-	5991	4000	21541411 TO 21545410			
Place : Mumbai Date : 24-09-2024								

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company LLOYDS METALS & ENERGY LTD having registered office at: Plot no: A1-2, MIDC Area, Ghusus Dist-Chandrapur-442505, Maharashtra. Registered in the name of the following shareholder hav

Sr. Name of the Folio No. Certificat No. Shareholder No. is Number/s Shares CHANDRASENA MHATRE 0404021 2678 3274081 TO 3275080 1000 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agent BIGSHARE SERVICES P. LTD,S6-2, 6TH FLOOR, PINNACLE BUSINESS PARK, NEXT TO AHURA CENTRE, MAHAKALICAVES ROAD, ANDHERI (E) MUMBAI 400093, within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertai and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s Name of Legal CLAIMANT CHANDRASENA MHATRE

Navi Mumbai Municipal Corporation

Date: 24th September, 2024

Companies, Insight Out

Companies, Monday to Saturday

To book your copy,

sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

Details Of work – Tender for "Purchase of Digital

Estimated Price - 2,57,00,000/-Details regarding above mentioned tender is available Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in

Last date for online bid submission is Date01/10/2024. 2.00 PM

Medical Officer of Health NMMC RO PR Adv no.438/2024 Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT Tender notice no.NMMC/HEALTH/32/2024

Radiography System for General Hospital Vashi

and https://mahatenders.gov.in/ tenderers are require to note the same.

$\overline{MAK}ERS$

Makers Laboratories Limited

PUBLIC NOTICE

esire and agree to sale an ownership, fre

from all encumbrances the premises Flat

No. 1203, admeasuring about 44.42

Floor in the Building known as "SHUBHCHINTAN CO-OP. HOUSING

SOCIETY LTD." constructed on the land

bearing C. T. S. No. 531/B of Village

Bhandup lying, being and situate at M. D.

Keni Marg, Nahur East, Mumbai – 400 042

within registration Taluka Kurla, Mumbai

Suburban District more particularly described in the Schedule hereunder writter

o the intending buyer Mr. Hemant

Ramchandra Bhoir by entering into ar

Any person having any claim or objection or

nterest to the said property by way of sale

transfer, exchange, mortgage, trust, lien, gift, release, charge, possession, inheritances,

lease, leave and license, maintenance

easement, assignment or otherwise

whatsoever are hereby required to make known in writing to the undersigned within 07

(Seven) days from the date of publication o

this notice, with copies of such document

and other proofs in support of his/her/the

claims/objection for sale of Flat No. 1203 to

the undersigned, if no objections are

eceived within the period of 7 days my clien

will complete the formalities of sale without

any reference or recourse to such claim and

the same, if any, will be considered as

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 1203, admeasuring about 44.42

square meter Carpet Area on the 12 th Floor in the Building known as "SHUBHCHINTAN CO-OP. HOUSING

SOCIETY LTD." constructed on the land

earing C. T. S. No. 531/B of Village

Bhandup lying, being and situate at M. D. Keni Marg, Nahur East, Mumbai – 400 042

within registration Taluka Kurla, Mumba

Dated this 24th Day of September, 2024

PRATIK P. SHETE

Advocate for Smt. Bhavna Sunil Buga

Room No. 20. Ground Floor, Noor Manzil

T. B. Kadam Marg, Byculla (E), Mumbai–27

Suburban District

waived and not binding on my clients.

Agreement For Sale.

quare meter Carpet Area on the 12 th

CIN: L24230MH1984PLC033389 Regd. Off.: 54-D, Kandivli Industrial Estate Kandivli (W), Mumbai - 400067. Tel: 022 - 2868 8544 E-mail: investors@makerslabs.com / Website: www.makerslabs.com

NOTICE

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") effective from September 7 2016, and amended by Investor Education and Protection Fund Authority from time to time (hereinafter to referred to as "the Rules")

The said Act and the Rules, provides that all shares in respect of which dividend has not been encashed by the shareholders for seven consecutive years or more shall be credited to DEMAT Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority The Company has already sent/ will send a specific communication to the concerned Shareholders whose shares are liable to be transferred to demat account of IEPF Authority at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s).

Further in terms of Rule 6(3) of the Rules, the Company has uploaded details of such shareholders, their shares and their folio number or DP ID- Client ID on its website https://www.makerslabs.com. Shareholders are requested to refer to the website for their information and necessary action.

Notice is further given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring to the DEMAT Account of IEPF all shares in respect of which the shareholders have not encashed dividence warrant during last seven years.

The share certificates of the shareholders holding such shares in physical form wil stand automatically cancelled in be deemed non-negotiable. The shareholders furthe note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of such shares in Demat Form and necessary corporate action shall be initiated by the Company for transfer of such shares to DEMAT Account of IEPF as per the Rules.

The Concerned shareholders may also note that, upon such transfer of shares to IEPF they can claim the said shares along with the dividend (s) transferred in respect o those shares from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in.

In case the Company does not receive any communication from the concerne shareholders by October 10, 2024 or such other date as may be decided, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer such shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules. You are also informed to claim the dividend lying unpaid with the Company on the equity shares held by you by writing to our Registrar & Share Transfer Agents and also providing them updated bank account details with cancelled cheques leaf and othe

For further information, concerned shareholders may contact the Company's Registral

Share Transfer Agents at: LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED UNIT: Ipca Laboratories Limited C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli

Place: Mumbai Septemer 24, 2024

Company Secretary

For Makers Laboratories Limited

Pivush Aimera

Ipca Laboratories Limited SLIDCa CIN: L24239MH1949PLC007837 Regd. Off.: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai - 400067 Tel: 022 - 6647 4444 / Fax: 022 - 2868 6613/

E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com NOTICE

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provision of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") effective from September 7, 2016, and amended by Investor Education and Protection Fund Authority from time to time (hereinafter to referred to as "the Rules").

The said Act and the Rules provides that all shares in respect of which dividend has not been encashed by the shareholders for seven consecutive years or more shall be credited to DEMAT Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority The Company has already sent/ will sent a specific communication to the concerned Shareholders whose shares are liable to be transferred to demat account of IEPF Authority at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s).

Further in terms of Rule 6(3) of the Rules, the Company has uploaded details of suc shareholders, their shares and their folio number or DP ID- Client ID on its website https://www.ipca.com. Shareholders are requested to refer to the website for thei information and necessary action.

Notice is further given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring to the DEMAT Account of IEPF all shares in respect of which the shareholders have not encashed dividend warrant during last seven years.

The share certificates of the shareholders holding such shares in physical form wi stand automatically cancelled in be deemed non-negotiable. The shareholders further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of such shares in Demat Form and necessar corporate action shall be initiated by the Company for transfer of such shares to DEMAT Account of IEPF as per the Rules.

The Concerned shareholders may also note that, upon such transfer of shares to IFPF they can claim the said shares along with the dividend (s) transferred in respec of those shares from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in.

In case the Company does not receive any communication from the concerne shareholders by October 6, 2024 or such other date as may be decided, the Compan shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer such shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules You are also informed to claim the dividend lying unpaid with the Company on the equity shares held by you by writing to our Registrar & Share Transfer Agents and also providing them updated bank account details with cancelled cheques leaf and other KYC documents

For further information, concerned shareholders may contact the Company's Registra & Share Transfer Agent at: Share Transfer Agents at

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED UNIT: Ipca Laboratories Limited C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli For Ipca Laboratories Limited

> Harish Kamath Corporate Counsel & Company Secretary

Form CAA2
[Pursuant to Section 230(3) and Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT AHMEDABAD COMPANY APPLICATION NO. CA(CAA)/37 (AHM) OF 2024

SECTIONS 230 & 232

AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION

IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 (18 OF 2013)

AND IN THE MATTER OF MARATHON HEATER (INDIA) PRIVATE LIMITED

(CIN-U31909GJ2009PTC149770) Having its Registered Office at: TF-304, Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Gujarat, India, 390020

APPLICANT NO. 1/TRANSFEROR COMPANY

TEMPSENS INSTRUMENTS (INDIA) PRIVATE LIMITED

(CIN- U31402GJ1990PTC149769) Having its Registered Office at: TF-304, Florence Classic,10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Guiarat, India, 390020

APPLICANT NO. 2/TRANSFEREE COMPANY

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING MEETING OF SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS OF

MARATHON HEATER (INDIA) PRIVATE LIMITED NOTICE is hereby given that by an order dated September 13, 2024 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench ("NCLT") has, inter alia, directed a meeting to be held of the Secured and Unsecured Creditors of Marathon Heater (India) (hereinafter referred to as the "Applicant Company 1" or the "Transferor Company", as the context may admit) for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), Scheme of Amalgamation of Marathon Heater (India) Private

Limited with Tempsens Instruments (India) Private Limited ("Scheme") pursuant to the provisions of Sections 230-232 of the Companies Act, 2013 and the other applicable provisions thereof and applicable rules thereunder. n pursuance of the said order and as directed therein in the applicable laws including In pursuance of the said order and as directed therein in the applicable laws including Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("Relevant Circulars"), further notice is hereby given that separate meetings of the secured creditors and unsecured creditors of the Applicant Company 1 will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OVAM"), as per the details mentioned below, without the physical attendance at a common venue.

Sr.No. Class of Meetings Date of Meetings Time (IST) Place of Meetings

Secured Creditors Friday, October 25, 11:00 a.m. Through Unsecured Creditors 2024 12:15 p.m. VC/OAVM

Copies of the Notice, the Scheme and the explanatory statement, under Sections 230(3), 232(1) and (2) and 102 of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, along with the Annexures to the said explanatory statement (hereinafter collectively referred to as the "Particulars"), have already been sent (i) through electronic mode to all the Secured Creditors and Unsecured Hard copies of the aforesaid particulars can be available for inspection on a requisition

being so made for the same by the secured creditors/unsecured creditors of the Applicant Company at the registered office of the Applicant Company on all working days, situated at TF-304, Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Gujarat, India, 390020 or at the office of its Authorised Representatives, Umesh Ved & Associates, Compan Secretaries, 304, Shoppers Plaza-V, Opp. Municipal Market, C.G. Road, Navrangpura Ahmedabad -380009:

All mediadad - Sources, Since, the meetings are being held pursuant to order passed by the NCLT and relevant Circulars through VC/OAVM, the facility for appointment of proxies by the secured creditors and unsecured creditors will not be available for the said meetings.

The Company has provided facility of voting by remote electronic voting ("Remote evoting") and e voting during the aforesaid meetings using facility offered by NSDL using https://www.evoting.nsdl.com/ so as to enable the secured creditors and unsecured creditors and to cast their votes on the resolution, proposed to be passed at their respective meetings. The detailed instructions for joining the meetings through VC/OAVM, manner of casting vote through remote e-voting prior to the meetings or through e-voting during the meetings, are given in the notes to the notices of the meetings.

The notice, together with the documents accompanying the same, of the aforesaid meetings have been sent through electronic mode on registered email IDs to the secured creditors, and unsecured creditors, whose name appears in the records of the Company as on February, 29, 2024.

The voting period begins on Tuesday, October 22, 2024 at 09:00 a.m. and ends on Thursday, October 24, 2024 at 05:00 p.m. During this period, Unsecured Creditors and secured creditors of the Company, may cast their vote electronically. The e-voting module secured creditions of the Company, may cast their vote electroflication. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Secured Creditors and Unsecured Creditors of the meeting who have not already cast their vote by remote E-Voting shall be able to exercise their vote at the meeting. Voter who have already voted prior to the meeting date would not be entitled to vote at the meeting. Secured Creditors and Unsecured Creditors, whose names are recorded in the records of the Company as on the above Cut-Off date, shall only be entitled to avail the facility of extending and attend the meeting.

voting and attend the meeting of the Secured Creditors and Unsecured Creditors

respectively. The Hon'ble Tribunal has appointed Mrs. Suchitra Kanuparthy, Ex-Member NCLT, as the Chairperson of the meeting, including for any adjournment(s) thereof. Further, the Tribunal has appointed Ms. Aditi Sharma, Advocate, to be the Scrutinizer for the meetings, including

Mrs. Suchitra Kanuparthy

Chairman appointed for the M Dated this 23rd day of September, 2024

or any adjournment(s) thereof

Registered Office: , Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Gujarat, India 390020 Email- finance@marathonheat.com

Form CAA2

[Pursuant to Section 230(3) and Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT AHMEDABAD

COMPANY APPLICATION NO. CA(CAA)/37 (AHM) OF 2024

IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 (18 OF 2013) SECTIONS 230 & 232 AND

AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION
AND
IN THE MATTER OF
MARATHON HEATER (INDIA) PRIVATE LIMITED
(CIN-U31909GJ2008PTC149770)
Having its Registered Office at:
TF-304, Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara,
Guizret India 390020.

Sujarat, India, 390020

APPLICANT NO. 1/TRANSFEROR COMPANY

TEMPSENS INSTRUMENTS (INDIA) PRIVATE LIMITED IN- U31402GJ1990PTC149769) Having its Registered Office at:

TF-304, Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Gujarat, India, 390020

APPLICANT NO. 2/TRANSFERFE COMPANY

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING MEETING OF SECURED CREDITORS, UNSECURED CREDITORS AND EQUITY SHAREHOLDERS OF TEMPSENS INSTRUMENTS (INDIA) PRIVATE LIMITED NOTICE is hereby given that by an order dated September 13, 2024 ("Order"), the Hon'ble

NOTICE is hereby given that by an order dated September 13, 2024 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench ("NCLT") has, inter alia, directed a meeting to be held of the equity shareholders, Secured and Unsecured of Tempsens Instruments (India) (hereinafter referred to as the "Applicant Company 2" or the "Transferee Company", as the context may admit) for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s). Scheme of Amalgamation of Marathon Heater (India) Private Limited with Tempsens Instruments (India) Private Limited ("Scheme") pursuant to the provisions of Sections 230-232 of the Companies Act, 2013 and the other proprisions previsions thereof and applicable rules there under the previous them. and the other applicable provisions thereof and applicable rules there under

In pursuance of the said order and as directed therein in the applicable laws including Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("Relevant Circulars"), further notice is nereby given that separate meetings of the equity shareholders, secured creditors and insecured creditors of the Applicant Company 2 will be held through Video Conferencing "VC")/Other Audio Visual Means ("OVAM"), as per the details mentioned below, without he physical attendance at a common venue.

Equity Shareholders Friday, October 25, 2.00 p.m. Through Secured Creditors 2024 7 VC/OAVM Unsecured Creditors 4:00 p.m.

Copies of the Notice, the Scheme and the explanatory statement, under Sections 230(3), 232(1) and (2) and 102 of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, along with the Annexures to the sate explanatory statement (hereinafter collectively referred to as the "Particulars"), have explanatory statement (interinated collectively referred to as the Particulars), have already been sent (i) through electronic mode to all the equity shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors. Hard copies of the aforesaid particulars can be available for inspection on a requisition.

Hard copies of the aforesaid particulars can be available for inspection on a requisition being so made for the same by the equity shareholders/secured creditors/unsecured creditors of the Applicant Company at the registered office of the Applicant Company on all working days, situated at TF-304, Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Gujarat, India, 390020 or at the office of its Authorised Representatives, Umesh Ved & Associates, Company Secretaries, 304, Shoppers Plaza-V, Opp. Municipal Market, C.G. Road, Navrangpura, Ahmedabad-380009; Since, the meetings are being held pursuant to order passed by the NCLT and relevant Circulars through Vc/OAVM, the facility for appointment of proxies by the equity shareholders, secured creditors and unsecured creditors will not be available for the said meetings.

meetings.
The Company has provided facility of voting by remote electronic voting ("Remote evoting") and e voting during the aforesaid meetings using facility offered by NSDL using
https://www.evoting.nsdl.com/ so as to enable the secured creditors, unsecured creditors https://www.evoting.nsdi.com/ so as to enable the secured creditors, unsecured creditors and equity shareholders to cast their votes on the resolution, proposed to be passed at their respective meetings. The detailed instructions for joining the meetings through VC/OAVM, manner of casting vote through remote e-voting prior to the meetings or through e-voting during the meetings, are given in the notes to the notices of the meetings. The notice, together with the documents accompanying the same, of the aforesaid meetings have been sent through electronic mode on registered email IDs to the secured creditors, unsecured creditors and equity shareholders, whose name appears in the records of the Company as on February.29, 2024.

records of the Company as on February, 29, 2024.
The voting period begins on Tuesday, October 22, 2024 at 09:00 a.m. and ends on Thursday, October 24, 2024 at 05:00 p.m. During this period, Unsecured Creditors, secured creditors and Equity Shareholders of the Company, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Secured Creditors, Unsecured Creditors and Equity Shareholder of the meeting who have not already cast their vote by remote E-Voting shall be able to exercise their vote at the meeting. Voter who have already voted prior to the meeting date would not be entitled to vote at the meeting. Unsecured Creditors and Equity Shareholders, where a present of the period of the control of the meeting.

ecured Creditors, Unsecured Creditors and Equity Shareholders, whose names are

recorded in the records of the Company as on the above Cut-Off date, shall only be entitled to avail the facility of e-voting and attend the meeting of the Secured Creditors, Unsecured Creditors and Equity Shareholders respectively.

The Hon'ble Tribunal has appointed Mrs. Suchitra Kanuparthy, Ex-Member NCLT, as the Chairperson of the meeting, including for any adjournment(s) thereof. Further, the Tribunal has appointed Ms. Aditi Sharma, Advocate, to be the Scrutinizer for the meetings, including for any adjournment(s) thereof.

Mrs. Suchitra Kanuparthy Chairman appointed for the Meeting

Dated this 23rd day of September, 2024

Registered Office: F-304, Florence Classic, 10, Ashapuri Society, Akota, Vadodara, Gujarat, India 390020 Email-parikh@tempsens.com

businessstandard 🔀 bsindia

business-standard.com











Place:Mumbai

September 24, 2024

